

शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण
निधीमध्ये अधिस्विकृतीधारक पत्रकारांना व त्याच्या
पती/पत्नी तसेच अवलंबून असलेली मुले यांचा
समावेश करण्याबाबत...

**महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग**

शासन निर्णय क्रमांक: मावज २०१६/प्र.क्र.१८८/का.३४
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई-४०० ०३२.
दिनांक: ११ ऑगस्ट, २०१६

वाचा :-

१. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.माजम-२००९/५७३/प्र.क्र.१००/३४, दि.१/०८/२००९
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन ज्ञापन क्रमांक- मावज-२०१०/प्र.क्र.४२४/३४ दि.९.३.२०११
३. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.माजम-२०११/प्र.क्र.३८२/३४, दि.१७/१०/२०११
४. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.माजम-२०१२/प्र.क्र.२७८/३४ दि.२२/०३/२०१३
५. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.मावज-२०१३/प्र.क्र.१८५/३४, दि.१/१०/२०१३
६. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.मावज-२०१६/प्र.क्र.८१/३४ दि.२९/३/२०१६

प्रस्तावना :-

राज्यातील अधिस्विकृतीधारक पत्रकारांना शासकिय रुग्णालयातून विनाशुल्क सवलत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.२५/१०/२००९ च्या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आली आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. ४/८/२०१६ रोजी शासन निर्णय लागू केला असून सदर लाभार्थीमध्ये अधिस्विकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय यांचा समावेश केला आहे.

२. पत्रकारांना दुर्घर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यु झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस मदत करण्याच्या उद्देशाने “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी (Trust)” ची शासन निर्णय संदर्भ क्र.१ अन्वये स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ येथील शासन ज्ञापनान्वये पत्रकारांना आर्थिक मदत करण्यासाठी रु.२.०० कोटी निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेव म्हणून ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. संदर्भ क्र.४ अन्वये २.०० कोटी वरून ५.०० कोटी निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेव म्हणून ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. संदर्भ क्र.६ शासन निर्णयान्वये रु.५.०० कोटी वरून रु.१०.०० कोटी निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेव म्हणून ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर मुदत ठेव निधीमधून अधिस्विकृतीधारक पत्रकारांप्रमाणे त्याच्या पती/पत्नी तसेच अवलंबून असलेली मुले यांना आजारपणात आर्थिक मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासनाने पुढील निर्णय घेतला आहे :-

शासन निर्णय :-

पत्रकारांना दुर्घर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यु झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” (Trust) ची ठेव रक्कम रु.५.०० कोटी वरून वाढवून रु. १०.०० कोटी करण्यात आली आहे. सदर निधीच्या व्याजाच्या रकमेमधून अधिस्विकृतीधारक पत्रकारांप्रमाणे त्याच्या पती/पत्नी तसेच अवलंबून

असलेली मुले यांना आजारपणामध्ये आर्थिक मदत देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तसेच आर्थिक मदतीची अनुज्ञेय रक्कम व आजारांची यादी व आर्थिक मदत मिळण्याची कार्यपद्धती संदर्भाधीन दि.१७ ऑक्टोबर, २०११ व दि.१ ऑक्टोबर, २०१३ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राहिल.

२. प्रस्तुत प्रयोजनासाठीचा खर्च शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या रकमेवर बँकेमार्फत प्राप्त झालेल्या व्याजाच्या रकमेच्या मर्यादेत भागविण्यात यावा.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४६८/१६/व्यय-४ दि.०३/०८/२०१६ अन्वये त्यांच्या प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू करण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०८११११२९०५५४०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

**Satish Shankar
Gurav**

Digitally signed by Satish Shankar Gurav
DN: c=IN, o=Government Of
Maharashtra, ou=Desk Officer,
postalCode=400032, st=Maharashtra,
cn=Satish Shankar Gurav
Date: 2016.08.11 12:31:40 +05'30'

(स.शं.गुरव)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल महाराष्ट्र १ (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई.
२. महालेखापाल, २ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा)/ नागपूर
३. अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
४. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
५. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
६. उप संचालक (लेखा), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई-३२
७. संचालक (माहिती), (प्रशासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
८. सर्व उपसंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
९. सर्व जिल्हा माहिती अधिकारी
१०. सामान्य प्रशासन विभाग/का.२५
११. वित्त विभाग/व्यय-४/अर्थसंकल्प१३,
१२. निवडनस्ती